

Ref: SGL/Compliance/2021-22/158

November 03, 2021

**Listing / Compliance Department
BSE Limited**
Floor 25, P J Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001
BSE Scrip Code: 532993

**Listing/Compliance Department
National Stock Exchange of India Limited**
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400 051
NSE Symbol: SEJAL

Subject : Newspaper Advertisement.

Reference : Regulation 30 and Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, Company has published the unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and half year ended September 30, 2021, which have been considered and approved by the Board of Directors, at its Meeting held on Monday, November 01, 2021 in 'Active Times' (English) and 'Mumbai Lakshadeep' (Marathi) edition dated November 03, 2021. The clippings of newspapers are enclosed herewith.

This information is for your record.

Thanking you.

**Yours faithfully,
For SEJAL GLASS LIMITED**



**Ashwin S. Shetty.
V.P. - Operations & Company Secretary-Compliance Officer.**

Encl: As above.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

Shree. Umakant Nagesh Gaonkar member of Vasai Brindavan Co-operative Housing Society Ltd., having address at 100 Ft. Road, Evershine Complex, holding Flat No. A-201 in the building of the society, died on 10.09.2021 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publications of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims / Objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the society / with the Secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
Vasai Brindavan Co-operative Housing Society Ltd.
Sd/-
Hon Secretary.
Place: Vasai Date: 02.11.2021



अरो ग्रीनटेक लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय : १/एफ, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३.
दूर. : ०२२ - ४०७४ ९००० फॅक्स : ०२२- ४०७४ ९०९९ सीआयएन : L21010MH1992PLC069281

दि. ३०.०९.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. ००० (ईपीएस वगळता))

अ. क्र.	तपशील	स्थायी				एकत्रित			
		तिमाहीअखेर		सहमाहीअखेर		तिमाहीअखेर		सहमाहीअखेर	
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२१
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	१,२८,९०५	४०,६७५	४८,०८५	१,२९,५७५	१,२९,५७५	१,२९,५७५	१,२९,५७५	१,२९,५७५
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादनात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	३९,०५७	८८१९	९,०४८	३०,२८८	२,६९६	१६,०७४	७,०९६	२६,५२२
३	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	३६,२९२	७,८६७	१,६६८	२८,५९५	५,३२६	२५,२३३	१७,३४७	१९,९२५
४	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसाधारण उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	३६,२९२	७,८६७	१,६६८	२८,५९५	५,३२६	२५,२३३	१७,३४७	१९,९२५
५	सामग्याचा भांडवल	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९	१,४०,८७९
६	अन्य सामग्य (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	-	-	-	-	-
७	प्रतिशेअ उत्पन्न (अपवादनात्मक बाबीपूर्व) (प्रत्येकी रु. १०/-)	२.५८	-०.५५	-०.९२	२.०३	३.०८	१.७९	-१.२२	०.५५
८	मूलभूत /सौमिकृत	-	-	-	-	-	-	-	-
९	प्रतिशेअ उत्पन्न (अपवादनात्मक बाबीपूर्व) (प्रत्येकी रु. १०/-)	२.५८	-०.५५	-०.९२	२.०३	३.०८	१.७९	-१.२२	०.५५

टीप :

- वरील निर्दिष्ट निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०१.११.२०२१ रोजी आयोजित सभेत त्यांची पटनोंदणीकरण्यात आल आहे तसेच वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे त्यांचे पुरावलोकनही करण्यात आले आहे.
- वरील तपशील हा सैबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या विलुप्त प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अथवा www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

अरो ग्रीनटेक लि.

सही/-

हिरान पटेल

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक



इंडोको रेमीडीज लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय : इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पू.), मुंबई - ४०० ०९८.

दूर. : ६२८७९०००/३३८६९२५० ई-मेल : compliance.officer@indoco.com वेबसाइट : www.indoco.com सीआयएन : L85190MH1947PLC005913

दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही व सहमाहीकरिताच्या स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

(रु. लाखात)

अ. क्र.	तपशील	स्थायी				एकत्रित			
		३०.०९.२०२१ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)		३०.०९.२०२० रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)		३१.०३.२०२१ रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)		३१.०३.२०२० रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)	
		३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१	३१.०३.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	३८,६५९	३२,७६५	७७,३०८	६०,३५९	१,२४,०३०	३८,६८७	३२,८२४	७७,३६२
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादनात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	६,४८९	३,६२४	१२,६०२	६,०४८	१३,१३५	६,४९५	३,६७८	१२,६२४
३	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	६,४८९	३,६२४	१२,६०२	६,०४८	१३,१३५	६,४९५	३,६७८	१२,६२४
४	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	४,९५७	२,५९१	८,९१८	४,२३४	९,२३९	४,९६९	२,५६५	८,९१८
५	कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसाधारण उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	४,९५७	२,५९१	८,९१८	४,२३४	९,२३९	४,९६९	२,५६५	८,९१८
६	सामग्याचा भांडवल	१,८८३	१,८८३	१,८८३	१,८८३	१,८८३	१,८८३	१,८८३	१,८८३
७	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) मत वर्षाच्या तालबंदपद्धते दर्शविल्यानुसार	-	-	-	-	७५,०५०	-	-	-
८	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-)	४.५९	२.७२	८.८१	४.५९	१०.०३	४.५२	२.७८	८.८३
अ)	मूलभूत	४.५९	२.७२	८.८१	४.५९	१०.०३	४.५२	२.७८	८.८३
ब)	सौमिकृत	४.५९	२.७२	८.८१	४.५९	१०.०३	४.५२	२.७८	८.८३

टीप :

- वरील तपशील हा सैबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियम, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/सहमाही वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा विलुप्त प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/सहमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे.
- वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुरावलोकन करण्यात आले होते व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०१.११.२०२१ रोजी पडलेल्या सभेत त्यांची पटनोंदणीकरण्यात आली होती.

मंडळाच्या आदेशाद्वारे

इंडोको रेमीडीज लि. कर्ता

सही/-

अश्विनी पाटीलकर

व्यवस्थापकीय संचालक



SEJAL GLASS LTD

CIN - L26100MH1998PLC117437
173/174,3rd Floor, Sejal Encasa,S.V.Road , Kandivali (West), Mumbai- 400 067.
Tel.No-91-22-28665100, Email - compliance@sejalglass.co.in, Website-www.sejalglass.co.in

Extract of Statement of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2021

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		For Quarter Ended 30.09.2021 (Unaudited)	For Quarter Ended 30.09.2021 (Unaudited)	For Quarter Ended 30.09.2020 (Unaudited)	For Half Year Ended 30.09.2021 (Unaudited)	For Half Year Ended 30.09.2020 (Unaudited)	For Year Ended 31.03.2021 (Audited)	For Quarter Ended 30.09.2021 (Unaudited)	For Quarter Ended 30.09.2021 (Unaudited)	For Quarter Ended 30.09.2020 (Unaudited)	For Half Year Ended 30.09.2021 (Unaudited)	For Half Year Ended 30.09.2020 (Unaudited)	For Year Ended 31.03.2021 (Audited)
		1	Total Income from operations	514.14	473.07	221.01	987.21	264.80	1,001.99	514.14	473.07	221.01	987.21
2	Net Profit/(Loss) for the period (before tax Exceptional and Extraordinary Items)	(99.96)	(100.55)	(552.12)	(200.51)	(1,086.46)	(1,841.51)	(99.96)	(100.55)	(552.12)	(200.51)	(1,086.46)	(1,841.51)
3	Net Profit/(Loss) for the period before tax and after Exceptional and Extraordinary Items	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)
4	Net Profit/(Loss) for the period after tax and after Exceptional and Extraordinary Items	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)
5	Paid-up Equity share capital (Face Value Rs 10/- per share)	10.00	10.00	3,355.00	10.00	3,355.00	3,355.00	10.00	10.00	3,355.00	10.00	3,355.00	3,355.00
6	Reserves Excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of Previous accounting year	-	-	-	-	-	(20,424.99)	-	-	-	-	-	(20,424.99)
7	Earnings per share after tax and Extraordinary and/or Exceptional Items (Face Value of Rs 10/-each)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)
	Basic EPS (In Rs.)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)
	Diluted EPS (In Rs.)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)

NOTES:

- The Audit Committee has reviewed the above financial results for the quarter and half year ended September 30, 2021 and the Board of Directors of Sejal Glass Limited (the Company) have approved the same and its release at their respective meetings held on November 1, 2021. The statutory auditors of the Company have carried out a limited review of these financial results.
- The Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench (NCLT) vide its order dated March 26, 2021 (the Order) has approved the Resolution Plan (the Plan) submitted by M/s. Dilesh Roadlines Private Limited, Mr. Surji Chheda & Mrs. Chhaya Chheda (Joint Resolution Applicants). The implementation of approved Resolution Plan is effective from April 25, 2021, being 30 days from the date of Order passed by Hon'ble NCLT approving the Resolution Plan. The effects of the Order in accordance with the Resolution Plan and the applicable Indian Accounting Standards are as under:
 - In accordance with the provisions of the Resolution Plan, the erstwhile Board of Directors have vacated their office. Consequently, a new Board consisting of Mr. Surji Chheda (Non-Executive Chairman), Mr. Jiggar Savla (Executive Director), Mrs. Neha Gada (Independent Director) and Mr. Chirag Doshi (Independent Director) have been appointed.
 - The existing issued, subscribed and paid up Equity Share Capital of Rs. 33,55,00,000/- comprising of 3,35,50,000 shares of Rs. 10/- each has been reduced & consolidated to Rs. 10,00,000/- comprising of 1,00,000 equity shares of Rs. 10/- each as per the terms of the Resolution Plan. and procedural formalities for the same are in process.
 - The Company has received the share application money of Rs. 10,00,00,000/- towards issue of 1,00,00,000 equity shares of Rs. 10/- each as per the Plan. The procedural formalities for the same are in process.
 - In respect of derecognition of financial and operational creditors (including statutory dues), difference amounting to Rs. 121.62 Crore between the carrying amount of the liabilities extinguished and consideration paid/payable as per the Plan AND reversal of Provision for Contingencies and Unforeseen Losses, in respect of liabilities amounting to Rs. 38.34 Crores is recognised in the Statement of Profit and Loss in accordance with the applicable Indian Accounting Standards and has been disclosed under 'Exceptional Items' (Refer Note 4A (i) and (ii)).
 - The liability of the Company and Successful Resolution Applicant (SRA) in respect of any claim, debt, other dues from the Company to any person (including Statutory Authorities) for the period prior to the date of approval of the Plan shall be limited to the extent provided in the Plan and no other liability, demand, damages, penalties, loss, claims of any nature whatsoever (whether admitted/ verified/ submitted/ rejected or not, due or contingent, asserted or unasserted, crystallised or uncrystallised, known or unknown, disputed or undisputed, present or future) including any liabilities, losses, penalties or damages arising out of non-compliances, to which the Company is/ or may be subject to and which pertains to such prior period shall accrue or withstand.
 - Employees liability of Rs. 125.00 lacs agreed to be paid as per the approved resolution plan, also includes payment towards past Provident Fund Liability. The amount of Rs. 20.12 lakh towards provident fund is outstanding as on date to be paid which company is in the process of paying the same. The amount is lying with the CIRP control account for the same.
 - Post acquisition of the Company, the new Management is in the process of reviewing the existing carrying values of all tangible, intangible and the other assets of the Company. Based on such review, the Management has written off/provided for various assets as Exceptional Item.
 - Exceptional items for the quarter ended September 30, 2021 include:

	For the Period Ended 30-06-2021		For the Period Ended 30-09-2021	
	Rs. In Crores	Rs. In Crores	Rs. In Crores	Rs. In Crores
A Derecognition of Liabilities/Provisions				
i Derecognition of liabilities consisting of loans/borrowings, trade payables, statutory dues, other payables etc.		121.62		121.62
ii Reversal of Provision for Contingencies and Unforeseen Losses, in respect of liabilities provided earlier		38.34		38.34
B Impairment/write off of various assets				
i Consisting of old assets and receivables etc.	(74.00)		(74.00)	
Less : Net Reversal of Provision for Contingencies & doubtfulness and Unforeseen Losses, in respect of Assets	64.46	(9.54)	64.46	(9.52)
Total of Exceptional Items (Gain/Loss)		150.42		150.44

The above adjustments, are having one-time, non-recurring material impact on the financial results hence, the same has been disclosed as 'Exceptional Items' in the Financial Results.

5 EPS is calculated on weighted average shares arising after giving effect of reduction and consolidation of existing equity shares (Refer Note 2(b)) and fresh issue of equity shares (Refer Note 2(c)) pursuant to Resolution Plan, on effective date i.e. 25th April 2021 being 30 days from the date of the order and hence previous period's EPS figures are not comparable.

6 The Company has an Associate Company Sejal Fireaba Glass Pvt. Ltd., where there is no operation during the Quarter and Half Year ended 30th September, 2021

8 The Company has only one reportable segment and hence separate reporting is not applicable.

9 The management has assessed the Impact of COVID-19 pandemic on the financial statements, business operations, liquidity position and cash flow and has concluded that no material adjustments are required in the financials .

10 Figures for the quarter/ half year ended have been rearranged / re-grouped / reclassified wherever necessary, to conform with the figures for the current year/Quarter and half year ended.

11 The results for the Quarter and half year ended 30th September 2021 are available on the BSE Limited and NSE Website and on the Website of the Company at www.sejalglass.co.in

Date : November 1, 2021
Place : Mumbai

Sd/-
Jiggar Savla
Director
Din : 09055150

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदीकृत कार्यालय: ३रा मजला, देवीदास मेघन, मीरवेदर रोड, कुलाबा, मुंबई-४०००३९. दूरध्वनी:९१-२२-२२८३४८९/९०
E-mail:office@goldcrestgroup.com | Website:www.goldcrestgroup.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व सहमाहीकरिता एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
	३०.०९.२०२१		
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
कार्यचालनातून एकूण उत्पन्न	६२५.४०	५६०.४६	५९८५.६३
करपूर्व नफा/(तोटा)	३९५.४९	४५९.२९	५२५९.५९
करानंतर नफा/(तोटा)	२९९.७३	३५८.५८	४८०.४६
कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न	२९९.५६	३२२.६५	९५४.७७
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.५०/- प्रती)	५६८.९८	५६८.९८	५६८.९८
इतर समभाग उत्पन्न प्रतिभाग (रु.५०/- प्रत्येकी)	-	-	५४४३.९७
अ. मूल	५.२७	५.५९	९६.७०
ब. सौमिकृत	५.२७	५.५९	९६.७०

Azharuddin slams Kohli and Shastri for their absence from post-match press conference

New Delhi. Former India captain Mohammed Azharuddin feels Ravi Shastri should have come to attend the post-match conference after New Zealand whipped India in the ongoing T20 World Cup on Sunday. According to Azhar, it was unacceptable that Bumrah attended the press conference and took question on India's loss.

Talking to ABP News, he said, "In my view, the coach should have come for the press conference. If Virat Kohli does not want to attend the press conference, that's fine. But, Ravi Bhai should have attended the press conference". He also added, "You can't just attend press conferences after victories, you must give an explanation for defeats too. Sending Bumrah for the press conference was not right. Either the captain or the coach should have come for the presser or someone from the coaching staff". Azhar said that there was nothing to be ashamed about a defeat, rather responsibility must be taken by someone. He further added "If you lose a game or two, there's nothing to be ashamed of. But the captain or the coach must come and explain to the nation why the team lost. How can you expect Bumrah to answer these questions. If you are ready to face the media when the team wins then you should also step forward when your team is going through a rough phase". On Sunday, India's batting order failed miserably and they could only score 110/7 in 20 overs. Jadeja came out as the top scorer as he hit 26 runs off 19 balls. Counter attacking India, New Zealand chased the target in just 14.3 overs as Daryl Mitchell amassed 49 runs in just 35 balls. The chances of qualification for Team India are bleak. But it's not all over yet. If Team India manages to win the remaining matches with a huge margin, results can go their way. The upcoming match between India and Afghanistan is scheduled for Wednesday in Abu Dhabi.

FIDE Grand Swiss chess tournament: Indian GM Sasikiran among leaders after sixth round

New Delhi. Indian Grandmaster K Sasikiran defeated Alexandr Predke of Russia in the sixth round of the open event at the FIDE Grand Swiss chess tournament to grab a share of the lead with four others. Sasikiran beat the promising, young Russian player in 53 moves in a Nimzo-Indian game late on Monday to join Alireza Firouzja, Alexei Shirov, Evgeniy Najer and Maxime Vachier-Lagrave as co-leader.

All of them are on 4.5 points. In the seventh round, he will meet Vachier-Lagrave on the second board. In the women's event, India's D Harika drew with Nino Bastiashvili (Georgia) to move up to four points. She is in joint third place with six others. Among the men, Nihal Sarin continued his unbeaten run, holding David Navara (Czech Republic) to a draw. He has four points after the sixth round. He is bunched with 15 others for a share of the second place. P Harikrishna, the highest ranked Indian in the Open field, shared a point with Matthias Bluebaum, to take his score to 3.5 points. In an all-Indian match, Raunak Sadhwani wore down D Gukesh in 59 moves. R Praggnanandhaa lost to Alexa Sarana (Russia), while S P Sethuraman was also beaten by another Russian Anton Demchenko. In the women's section, Harika and R Vaishali managed draws, while the other three-Vantika Agrwal, Padmini Rout and Divya Deshmukh were beaten.

Boxing World Championships: Shiva Thapa enters quarters

New Delhi. Five-time Asian medallist Shiva Thapa (63.5kg) stood just one win away from becoming the first Indian male boxer to claim two world championship medals after he advanced to the quarterfinals of the ongoing edition in Belgrade.

The 27-year-old from Assam defeated France's Lounes Hamraoui 4-1 in a late night pre-quarterfinal bout on Monday to move ahead. Thapa had claimed a bronze medal in the 2015 edition of the tournament in Doha. He was the only Indian boxer to register a win on Monday after four others, including Asian silver-medallist Deepak Bohria (51kg), bowed out of the competition. Thapa will square off against Turkey's Kerem Oezmen in the quarterfinals on Tuesday night. Monday night's victory was also revenge for Thapa, who had lost to Hamraoui at the Alexis Vastine Memorial Tournament in Nantes, France last year. Apart from Thapa, four others Indian will also be fighting their quarterfinal bouts this evening. Akash Kumar (54kg) will face Venezuela's Yoel Finol. Narender Berwal (+92kg) will go up against Azerbaijan's Mahammad Abdullayev, while Nishant Dev (71kg) will take on Russia's Vadim Mutsaev. Reigning Asian champion Sanjeet (92kg), who was a quarterfinalist in the event's last edition, will face Italian Aziz Abbes Mouhiidine.

Preparation for 2024 Olympics have already begun: Boxer Jamuna Boro

New Delhi. Jamuna Boro, the upcoming superstar of the NE boxing scene, recently won a bronze medal in the 54kg category at the National Boxing Championships. Jamuna, a bronze medallist at the 2019 AIBA Women's World Boxing Championships held in Ulan-Ude, Russia, is now focussed on the 2024 Paris Olympics along with the Commonwealth Games and the Asian Games. Excerpts You fell a bit short against Renu in the semi-finals of the Nationals. If given a chance again, would you approach the match in a different way.

I am not overthinking about the loss as that won't benefit me in any way, but I will surely watch my bout and evaluate my performance to identify what more I can do to better myself. It feels great to be back in action after a long time, especially after recovering from my injury. I was happy about the way I was moving ahead throughout the tournament. I

want to build on this bronze medal and prepare myself for future tournaments. What next for Jamuna Boro? What will be your next target after the Nationals My target is to perform my best in the upcoming tournaments, I do not want to think way too far and take one tournament at a time. When did you decide you wanted to be a boxer A. I used to play wushu, however when I was playing, it had limited scope. But when I joined SAI, I gave trials and realized that boxing as a sport has better scope than wushu. It was in 2009 that I decided to take up Boxing as a sport. How did the journey from wushu lead you to boxing? A. Like I mentioned, it was after I joined the SAI camp, I realized the potential that boxing has as a sport in India. Only after I took up boxing, I got to know more about the sport and about the senior boxers like Mary Kom, who is also a mother, Vijender



Singh, Shiva Thapa who is also from Assam. They inspired me and gave me confidence that this sport would be better for me if I want to become a professional athlete. You won bronze at the 2019 AIBA World Boxing Championship. How are you planning on improving on it in the next edition of the tournament? The preparations are going well. Last year my preparation for the World

Championship was really good. In 2019 I was completely focused towards the sport but then after Covid everything stopped. I was training at the centre or at home a bit, but after that, I trained for the Nationals. So, yes, the preparations are going well. India just won one boxing medal in the recently concluded Olympics. What do you think went wrong in Tokyo I won't say there was anything wrong. All the athletes have put in so much effort, it is a prestigious event and every player wants to succeed there. Many Indian players won medals at the Olympics and we are happy. I am sure this will influence more players and next time we will be able to bring home more medals for the country. With the 2024 Paris Olympics three years away, how are you preparing for it Our preparation for the Paris Olympics has already begun.

Andy Murray blows seven match points in losing Paris opener

← Murray was let down by his serve, nine double faults and landing only 49% of his first serves, and 36 unforced errors.



New Delhi. Andy Murray blew seven match points and lost his Paris Masters opener to lucky loser Dominik Koepfer of Germany 6-4, 5-7, 7-6 (9). Murray was let down by his serve, nine double faults and landing only 49% of his first serves, and 36 unforced errors.

The two-time Olympic champion got off to a poor start and dropped the opening set with a shanked forehand return. Koepfer led 6-4, 5-3 but Murray raised his game and won four straight games to level the set score. In the decider, Koepfer saved two match points at 5-4 with a smash and a backhand winner before saving five more in the tiebreaker. They went for three hours. "I didn't deserve to win the match. I didn't play well enough to win," Murray said. "I had a ton of opportunities at the end to do it, but the way that I was playing tonight was not good enough." Ranked 144th in the world, Murray received a wild card in his stuttery quest to come back from hip surgery and improve his ranking and get easier draws next season. His singles win-loss record is 13-13 this year. Murray was initially scheduled to

play American qualifier Jenson Brooksby. But Brooksby withdrew because of abdominal pain and was replaced by Koepfer. Murray's fellow Briton Cameron Norrie stayed in contention for one of the two remaining ATP Finals spots by cruising past Federico Delbonis of Argentina 6-2, 6-1. The 10th-seeded Norrie produced a solid performance, winning nine straight games from 2-2 in the opening set to 5-0 in the second. The Indian Wells champion saved the only break point he faced. Delbonis suffered a ninth straight first-round loss. "It was a very physical match," Norrie said. "I managed to get out of a lot of situations and managed to race through my service games pretty quickly when I was hitting my spots." Novak Djokovic, Daniil Medvedev, Stefanos Tsitsipas, Alexander Zverev, Andrey Rublev and Matteo Berrettini have already qualified for the ATP Finals. Norrie, Casper Ruud, Jannik Sinner, Hubert Hurkacz and Felix Auger-Aliassime are contending to make the eight-player field. "It's cool to have this added pressure of playing for

an extra event at the end of the year," said Norrie, who has never been to the elite finals. Also reaching the second round were Sebastian Korda of the United States, Marton Fucsovics of Hungary, Ilya Ivashka of Belarus, and Alexander Bublik of Kazakhstan.

Korda upset 13th seed Aslan Karatsev 6-2, 6-7 (9), 7-6 (5). The American landed 72% of his first serves and 11 aces. Karatsev, who won the Kremlin Cup last month in Moscow, saved two match points in the second set before Korda converted his fourth match point. Fucsovics outlasted Fabio Fognini of Italy 6-1, 6-7 (6), 7-6 (5) to earn a meeting with top-seeded Djokovic, who got a first-round bye. Fognini saved a match point in the second-set tiebreaker but then failed to serve out the match at 5-4 in the third. Bublik got nervous trying to close out Daniel Evans of Britain, making six double faults while serving for the match at 5-4 in the third. Bublik eventually got there, 2-6, 7-5, 7-5.

Ivashka defeated Albert Ramos-Vinolas of Spain 6-3, 7-6 (2) to next face defending champion Daniil Medvedev, who got a first-round bye. In doubles, Djokovic and Serbian compatriot Filip Krajinovic rallied past Australians Alex de Minaur and Luke Saville 4-6, 6-4, 10-7. Djokovic struggled on serve, double-faulting in each of his service games. Djokovic returned to competition by playing doubles to build up his fitness and prepare for the Davis Cup. The 20-time Grand Slam champion could also.



SEJAL GLASS LTD

CIN - L26100MH1998PLC117437
173/174, 3rd Floor, Sejal Encasa, S.V. Road, Kandivali (West), Mumbai- 400 067.
Tel.No-91-22-28665100, Email - compliance@sejalglass.co.in, Website-www.sejalglass.co.in

Extract of Statement of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2021

Sr. No.	Particulars	Standalone						Consolidated					
		For Quarter Ended		For Half Year Ended		For Year Ended		For Quarter Ended		For Half Year Ended		For Year Ended	
		30.09.2021 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.09.2021 (Unaudited)	30.06.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
1	Total Income from operations	514.14	473.07	221.01	987.21	264.80	1,001.99	514.14	473.07	221.01	987.21	264.80	1,001.99
2	Net Profit/(Loss) for the period (before tax Exceptional and Extraordinary items)	(99.96)	(100.55)	(552.12)	(200.51)	(1,086.46)	(1,841.51)	(99.96)	(100.55)	(552.12)	(200.51)	(1,086.46)	(1,841.51)
3	Net Profit/(Loss) for the period before tax and after Exceptional and Extraordinary items	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)
4	Net Profit/(Loss) for the period after tax and after Exceptional and Extraordinary items	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)	(97.81)	14,941.56	(552.12)	14,843.75	(1,086.46)	(1,841.51)
5	Paid-up Equity share capital (Face Value Rs 10/- per share)	10.00	10.00	3,355.00	10.00	3,355.00	3,355.00	10.00	10.00	3,355.00	10.00	3,355.00	3,355.00
6	Reserves Excluding Revaluation Reserve as per Balance Sheet of Previous accounting year	-	-	-	-	-	(20,424.99)	-	-	-	-	-	(20,424.99)
7	Earnings per share after tax and Extraordinary and/or Exceptional items (Face value of Rs 10/-each)												
	Basic EPS (in Rs.)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)
	Diluted EPS (in Rs.)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)	(0.37)	91.75	(1.65)	56.02	(3.24)	(5.49)

NOTES:

- The Audit Committee has reviewed the above financial results for the quarter and half year ended September 30, 2021 and the Board of Directors of Sejal Glass Limited ("the Company") have approved the same and its release at their respective meetings held on November 1, 2021. The statutory auditors of the Company have carried out a limited review of these financial results.
- The Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("NCLT") vide its order dated March 26, 2021 ("the Order") has approved the Resolution Plan ("the Plan") submitted by M/s. Dilsh Roadlines Private Limited, Mr. Surji Chheda & Mrs. Chhaya Chheda (Joint Resolution Applicants). The implementation of approved Resolution Plan is effective from April 25, 2021, being 30 days from the date of Order passed by Hon'ble NCLT approving the Resolution Plan. The effects of the Order in accordance with the Resolution Plan and the applicable Indian Accounting Standards are as under:
 - In accordance with the provisions of the Resolution Plan, the erstwhile Board of Directors have vacated their office. Consequently, a new Board consisting of Mr. Surji Chheda (Non-Executive Chairman), Mr. Jiggar Savla (Executive Director), Mrs. Neha Gada (Independent Director) and Mr. Chirag Doshi (Independent Director) have been appointed.
 - The existing issued, subscribed and paid up Equity Share Capital of Rs. 33,55,00,000/- comprising of 3,35,50,000 shares of Rs. 10/- each has been reduced & consolidated to Rs. 10,00,000/- comprising of 1,00,000 equity shares of Rs. 10/- each as per the terms of the Resolution Plan and procedural formalities for the same are in process.
 - The Company has received the share application money of Rs. 10,00,00,000/- towards issue of 1,00,00,000 equity shares of Rs. 10/- each as per the Plan. The procedural formalities for the same are in process.
 - In respect of derecognition of financial and operational creditors (including statutory dues), difference amounting to Rs. 121.62 Crore between the carrying amount of the liabilities extinguished and consideration paid/payable as per the Plan AND reversal of Provision for Contingencies and Unforeseen Losses, in respect of liabilities amounting to Rs. 38.34 Crores is recognised in the Statement of Profit and Loss in accordance with the applicable Indian Accounting Standards and has been disclosed under 'Exceptional Items' (Refer Note 4A (i) and (ii)).
 - The liability of the Company and Successful Resolution Applicant ("SRA") in respect of any claim, debt, other dues from the Company to any person (including Statutory Authorities) for the period prior to the date of approval of the Plan shall be limited to the extent provided in the Plan and no other liability, demand, damages, penalties, loss, claims of any nature whatsoever (whether admitted/verified/ submitted/ rejected or not, due or contingent, asserted or unasserted, crystallised or uncrystallised, known or unknown, disputed or undisputed, present or future) including any liabilities, losses, penalties or damages arising out of non-compliance, to which the Company is/ may be subject to and which pertains to such prior period shall accrue or withstand.
 - Employees liability of Rs. 125.00 lakhs agreed to be paid as per the approved resolution plan, also includes payment towards past Provident Fund Liability. The amount of Rs. 20.12 lakh towards provident fund is outstanding as on date to be paid which company is in the process of paying the same. The amount is lying with the CIRP control account for the same.
- Post acquisition of the Company, the new Management is in the process of reviewing the existing carrying values of all tangible, intangible and the other assets of the Company. Based on such review, the Management has written off/provided for various assets as Exceptional Item.
- Exceptional items for the quarter ended September 30, 2021 include:

	For the Period Ended 30-06-2021		For the Period Ended 30-09-2021	
	Rs. In Crores	Rs. In Crores	Rs. In Crores	Rs. In Crores
A Derecognition of Liabilities/Provisions				
i Derecognition of liabilities consisting of loans/borrowings, trade payables, statutory dues, other payables etc.		121.62		121.62
ii Reversal of Provision for Contingencies and Unforeseen Losses, in respect of liabilities provided earlier		38.34		38.34
B Impairment/write off of various assets				
i Consisting of old assets and receivables etc.		(74.00)		(74.00)
Less : Net Reversal of Provision for Contingencies & doubtfulness and Unforeseen Losses, in respect of Assets		64.46		(9.52)
Total of Exceptional Items (Gain/(Loss))		150.42		150.44

- The above adjustments, are having one-time, non-routine material impact on the financial results hence, the same has been disclosed as "Exceptional Items" in the Financial Results.
- EPS is calculated on weighted average shares arriving after giving effect of reduction and consolidation of existing equity shares (Refer Note 2(b)) and fresh issue of equity shares (Refer Note 2(c)) pursuant to Resolution Plan, on effective date i.e. 25th April 2021 being 30 days from the date of the order and hence previous period/year's EPS figures are not comparable.
 - The Company has one Associate Company Sejal Firebaan Glass Pvt. Ltd., where there is no operation during the Quarter and Half Year ended 30th September, 2021
 - The Company has only one reportable segment and hence segment reporting is not applicable.
 - The management has assessed the Impact of COVID-19 pandemic on the financial statements, business operations, liquidity position and cash flow and has concluded that no material adjustments are required in the financials.
 - Figures for the quarter/ half year/year ended have been rearranged / re-grouped / reclassified wherever necessary, to confirm with the figures for the current year/Quarter and half year ended.
 - The results for the Quarter and half year ended 30th September 2021 are available on the BSE Limited and NSE Website and on the Website of the Company at www.sejalglass.co.in

Date : November 1, 2021
Place : Mumbai

Sd/-
Jiggar Savla
Director
Din : 09055150